

vgl. VARĀH. BHU. S. 4, 7.

अतिग adj. (f. घ्रा): अर्धशास्त्रातिग *überschreitend* so v. a. *zuwiderhandelnd* MBu. 3, 1157. संख्यातिग *unzählbar* Spr. 1039. — Vgl. मर्मातिग, वेलातिग.

अतिगम्भीर (अ^० + ग^०) adj. *überaus tief, — unergründlich* (dem Character nach) DAÇAR. 2, 4.

अतिगर्वित (अ^० + ग^०) adj. *überaus hochmüthig* HALĀ. 2, 228.

अतिगुणता f. nom. abstr. von अतिगुण Spr. 4713.

अतिग्राह्य TS. 6, 6, 9, 1. TBa. 1, 3, 2, 1. Schol. zu ÇAT. Ba. 5, 1, 2, 2. *im Zaum zu halten, zu bändigen*: बभूवुरनतिग्राह्या योषितप्रकन्दतः किल MBu. 2, 1141.

अतिग्लान m. pl. N. pr. eines Geschlechts HARIV. 1466 (nach der neueren Ausg.). अभिग्लान und अभिज्ञात v. l.

अतिघ्न्य Z. 2 lies 11, 7, 16 st. 11, 9, 16.

अतिघाटा (अति + च^०) f. N. einer der Nājikā der Devi Verz. d. Oxf. H. 23, b, N. 5.

अतिचन्द्र (अति + चन्द्र) m. N. pr. eines Daitja HARIV. 14283 nach der Lesart der neueren Ausg.

अतिच्छन्द (अति + छन्द) m. *Liebbaberei* MBu. 13, 5802. अतिच्छेद ed. Bomb., jedoch erwähnt NILAK. auch die andere Lesart; nach ihm sollen beide Wörter = अत्यन्तमत्तरे मशकेन समुद्रशोषणमिव bedeuten.

2. अतिच्छन्दस् 1) n. त्रयोदशदीन्यतिच्छन्दसि चाङ्गः MBu. 3, 10670. Ind. St. 8, 277. 278. 280.

अतिच्छेद (अति + छेद) m. *das Splitterrichten* MBu. 13, 5802, v. l.; vgl. u. अतिच्छन्द.

अतितमाम् adv. *in hohem Grade* Schol. zu NAISH. 22, 57. — Vgl. अतितराम्.

अतितर (von अति) adv. am Anfange eines comp. *überaus*: ०मुरभि Spr. 1632.

अतितराम्, in Verbindung mit einem adj. so v. a. der compar. des adj.: नृत्यादस्याः स्थितमतितरं कान्तमस्वायतार्थम् Spr. 2780.

अतितार Spr. 4382; vgl. u. अतिभार.

अतितीर्थ (अ^० + तीर्थ) n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 149, a, 7.

अतितेजस् (अ^० + ते^०) adj. *eine gewaltige Kraft besitzend*: सर्प, अग्नि, सिन्दु, कुलपुत्र Spr. 3191.

अतिथि Z. 6 lies 10, 6, 4 st. 10, 7, 4. 6. Am Ende eines comp. *an Etwas gehend, obliegend*: अहं कदाचिद्भङ्गायास्तीरे त्रियवणातिथिः । चराम्येकः HARIV. 9624. शरत्कालसमुल्लासिपूर्णिमाशर्वरीप्रियम् । करोति ते मुखं तन्त्रि चपेटापातनातिथिम् ॥ *mit einer Ohrfeige bewirthen* so v. a. *abfahren lassen, verhöhnen, übertreffen* KĀVYAPR. 71, 4. — Vgl. देशातिथि, पथातिथि.

अतिथिपति KĀTU. in Ind. St. 3, 462. Z. 2 lies 18 st. 7, 1.

अतिदत्त N. pr. eines Sohnes des Çatadhavan HARIV. 2037. अविदत्त die neuere Ausg., अभिदत्त LAGL.

अतिदातृ (अ^० + दा^०) nom. ag. *gar zu freigebig* Spr. 3420.

अतिदान 2) सर्वेषामतिदानानां तिलदानं विशिष्यते MBu. 13, 3322.

अतिदाह (अ^० + दाह) m. *heftiges Brennen*: अतिदाह ÇAT. Ba. 8, 7, 1, 15. 16. 26.

अतिदुर्गामनु (अ^० - दु^० + मनु) m. Bez. eines best. Spruches Verz. d. V. Theil.

Oxf. H. 98, b, 8. 106, b, 35.

अतिदृश्य s. अनतिदृश्य.

अतिदेव auch die neuere Ausg. des HARIV.; vgl. देवातिदेव.

अतिदेविन् (अ^० + दे^०) nom. ag. *ein zu grosser d. i. überaus leidenschaftlicher Würfelspieler* MBu. 2, 2004.

अतिदेश, सिद्धैरुक्तेभिरङ्गामतिदेशः *ein analogischer Schluss auf* AÇV. ÇR. 9, 1, 2. TARKAS. 8. BHĀSHĀP. 79. PRAB. 109, 16.

अतिद्वुत s. अनतिद्वुत.

अतिनिचृत् (die richtigere Form) RV. PRĀT. 16, 13.

अतिनिर्वमुव s. u. निर्वमु.

अतिपक्व (अ^० + पक्व) adj. *अनति^० nicht sehr reif, — gesetzt* DAÇAR. in BENF. Chr. 193, 13.

अतिपन्न MBu. 1, 7013 v. l. für अभिपन्न.

अतिपरुष (अ^० + परुष) adj. *überaus heftig*: पवन Spr. 3484.

अतिपात vgl. प्राणातिपात.

अतिपातिन् Z. 2 lies 1, 18, 13.

अतिपादं (von 1. पद् mit अति) m. *das Zuzeitgehen, Ueberschreiten* TBa. 1, 2, 2, 2.

अतिपादनिचृत् (die richtige Lesart für ०निवृत्) Ind. St. 8, 146. 239. fgg. 468.

अतिपारय (von 2. पर् im caus. mit अति) adj. *übersetzend, errertend* RV. 6, 47, 7; SĀ. fasst das Wort als Verbum fin.

अतिपूर्व (अ^० + पूर्व) adj. *lange vergangen*: ०कथक *von lange vergangenen Dingen erzählend* Spr. 3321, v. l.

अतिप्रवर्ण, die richtige Erklärung s. u. 1. प्रवर्ण.

अतिप्रसक्ति *zu weite Anwendbarkeit* KĀP. 1, 16. 53.

अतिप्राकृत (अ^० + प्रा^०) adj. *sehr gemein, — gewöhnlich*; ein ganz ungebildeter Mensch VERDĀNTAS. (Allah.) No. 84.

अतिबल m. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBu. 9, 2546.

अतिबला 1) RAGH. 11, 9.

अतिबाल (अ^० + बाल) adj. f. घ्रा *überaus jung* KĀTUĀS. 27, 82. f. घ्रा *eine zweijährige Kuh*; s. u. बाल Sp. 72, Z. 4.

अतिबाहु m. N. pr. eines Gandharva MBu. 1, 2559.

अतिभार 1) व्यसनतिभार RAGH. 14, 68. नातिभारो हि पार्थिवस्य केशवेन सद्भवत् *keine zu schwere Arbeit für* MBu. 1, 2276. So könnte man auch नातिभारो ऽस्ति देवस्य (vgl. u. 3) R. 6, 37, 12 (Spr. 4382), न देवस्यातिभारो ऽस्ति Spr. 1401 und न कालस्यातिभारो ऽस्ति R. ed. Bomb. 6, 48. 19 übersetzen *für das Schicksal (die Zeit) ist Nichts zu schwer d. i. diese vermögen Alles zu bewirken. नास्ति वचनस्यातिभारः* so v. a. *eine ausdrückliche Bestimmung (Ausnahme) ist mächtiger als jede Regel* Schol. zu KĀTU. ÇR. 4, 1, 30. An allen diesen Stellen aber würden wir lieber अतिभावः lesen: *kein Hinwegkommen über.* — adj. v. l. für अभिभार ÇAT. Ba. 3, 4, 4, 8.

अतिभाव vgl. was so eben u. अतिभार gesagt worden ist. Z. 4 ist नातिभावो Druckfehler für नातिभारो.

अतिभू (1. भू mit अति) adj. *Alle überragend*, Beiw. Vishnu's MBu. 12, 1509, ed. Bomb. (अभिभू ed. Calc.); nach dem Schol. = अशरीर.

अतिभूमि Spr. 3472 (pl.). UTTARĀRĀMAĀ. 64, 5. MĀLAY. 32, 7 im Prakrit.